

जपानी गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण  
सुलभ करण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या  
विशेष कक्षामधील सदस्यांच्या नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन आदेश:- जेएससी-२०२३/प्र.क्र.३७५/उद्योग-८  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई  
दिनांक:-०७ जून २०२४.

वाचा:-

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र.जेएससी-२०२३/प्र.क्र.३७५/उद्योग-८,  
दि.२९.०२.२०२४.

प्रस्तावना -

जपान व महाराष्ट्र राज्य यांचेमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत. जपान या देशामधून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक तसेच भाषा व सांस्कृतिक क्षेत्रात देवाणघेवाण होत असल्याने जपान या देशाकडून गुंतवणूक वाढविण्यासाठी व अन्य मार्गांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दि.२९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परि.२.१ (४) मधील तरतूदीनुसार नियामक मंडळातील नामनिर्देशित सदस्य यांची नियुक्ती तसेच परि.२.४ मध्ये नमूद तरतूदीनुसार अंमलबजावणी यंत्रणेच्या सहाय्यासाठी सहाय्यकारी नोडल सपोर्ट युनिटची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन आदेश :-

जपानी गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखालील विशेष कक्षा अंतर्गत असलेल्या नियामक मंडळात खालील सदस्यांचा नामनिर्देशित सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहे :-

अ.क्र.	विभागाचे नाव	पदनाम
१.	सह/उप सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
२.	सह/उप सचिव (पर्यटन), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
३.	सह/उप सचिव (सांस्कृतिक), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
४.	सह/उप सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
५.	सह/उप सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
६.	सह/उप सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
७.	सह/उप सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
८.	महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांचे प्रतिनिधी	सदस्य
९.	आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
१०.	Director General, JETRO/JICA यांचे प्रतिनिधी	सदस्य

११.	इंडो-जॅपनीज इंडस्ट्री असोसिएशन यांचे प्रतिनिधी	सदस्य
१२.	जपान वाणिज्य दूतावास यांचे प्रतिनिधी	सदस्य
१३.	वाकायामा सरकार जपान यांचे प्रतिनिधी	सदस्य
१४.	सह/उप सचिव (उद्योग-८), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य

२. दि.२९.०२.२०२४ च्या शासन निर्णयातील परि.२.४ मध्ये नमूद केल्यानुसार अंमलबजावणी यंत्रणेच्या सहाय्यासाठी तसेच विविध प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांसमवेत समन्वय साधण्यासाठी पुढीलप्रमाणे सहाय्यकारी नोडल सपोर्ट युनिटची स्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र.	नोडल अधिकारी व संबंधित विभागाचे नाव	पदनाम
१.	सह/उप सचिव (उद्योग-८), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई	समन्वयक तथा मुख्य नोडल अधिकारी
२.	सह/उप सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई	नोडल अधिकारी
३.	सह/उप सचिव (पर्यटन), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई	नोडल अधिकारी
४.	सह/उप सचिव (सांस्कृतिक), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई	नोडल अधिकारी
५.	सह/उप सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई	नोडल अधिकारी
६.	सह/उप सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	नोडल अधिकारी
७.	सह/उप सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	नोडल अधिकारी
८.	सह/उप सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मंत्रालय, मुंबई	नोडल अधिकारी
९.	महाव्यवस्थापक (पणन), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई.	नोडल अधिकारी तथा सदस्य सचिव

३. जपानी गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या विशेष कक्षाच्या कामकाजाचे परीक्षण आणि पुनरावलोकन करण्यासाठी नियामक मंडळ तसेच सहाय्यकारी सपोर्ट युनिट यांची दर ३ महिन्यांतून एकदा बैठक आयोजित करण्यात यावी.

४. दि.२९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील परि.२.२ व २.३ मध्ये नमूद केल्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांनी सल्लागार समिती त्याचप्रमाणे अंमलबजावणी यंत्रणा यांचे गठन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करून त्याबाबत नियमित बैठका आयोजित करण्यात याव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा.

५. दि.२९.०२.२०२४ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार सदर विशेष कक्षाची कार्यपद्धती व कामाची व्याप्ती ही कायम राहिल. तसेच सदर विशेष कक्षाकरीता होणारा आर्थिक खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेमार्फत करण्यात यावा.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२४०६१०१६५४२७६८१० असा आहे. हा शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विनोद मेंढे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. मा.मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.मंत्री (उद्योग), मंत्रालय, मुंबई यांचे खाजगी सचिव.
४. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
५. अपर मुख्य सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. प्रधान सचिव (नवि-१), नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. प्रधान सचिव (सांस्कृतिक), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. प्रधान सचिव (पर्यावरण), पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. प्रधान सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई.
१५. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई.
१६. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे.
१७. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई.
१८. महाव्यवस्थापक (पणन), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई.
१९. सह सचिव/उप सचिव (उद्योग-८), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. निवडनस्ती (उद्योग-८), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.